

August 25, 2021

SBIL/F&A-CS/NSE-BSE/2122/154

Assistant Vice President,
Listing Department,
National Stock Exchange of India,
Exchange Plaza,
Plot No. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra(East),
Mumbai 400051

General Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001

Dear Sir / Madam,

Subject: 21st Annual General Meeting for the FY 2020-21 - Newspaper Advertisement


Pursuant to provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of newspaper publication w.r.t. notice of 21th Annual General Meeting published in Financial Express and Loksatta on August 25, 2021 with regard to captioned subject.

The said newspaper publication are also hosted on the Company's website at www.sbilife.co.in

We request to you to kindly take the above information on record.

Thanking You,

Yours faithfully,



Vinod Koyande
Company Secretary
ACS No: 33696



Encl : As Above

Spending on big data analytics to touch \$2 bn in 2021: IDC

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, August 24

INDIAN ENTERPRISES ARE investing in big data analytics to base decisions on real-time data, and spending on such solutions is poised to grow by 11.5% in 2021 to touch \$2 billion, according to research firm IDC.

IDC estimates big data technology and service-related spending to grow with a five-year CAGR of 14.6% over the forecast period of 2020-25.

From an industry standpoint, banking has the largest share of spending in 2021, with an expected CAGR of 13.7% during the forecast period till 2025, IDC said. "The banking industry has gained in-depth cognizance in numerous facets of operations—from data being an asset for the unpredictable environment, customer satisfaction, enhancing productivity and performance. The banking industry is now making decisions much faster than the traditional ways by leveraging analytics," it added.

Telecommunication is the second leading industry in adopting big data analytics (BDA) solutions to understand customers, business, and overall operations, it said. The banking and telecom industries are expected to contribute to over 30% of the BDA spend in 2021. Spending by public-sector

organisations has also grown as data played a key role in decision-making to control the

spread of Covid-19. "The current Covid crisis has further accelerated the demand

for intelligence technologies..." Sharad Kotagi, market analyst at IDC Asia/Pacific, said.

VOITH

VOITH PAPER FABRICS INDIA LIMITED

Registered Office: 113/114-A, Sector-24, Faridabad -121005, Haryana

CIN: L74899HR1968PLC004895

Phone: +91 129 4292200; Fax: +91 129 2232072

E-mail: voithfabrics.faridabad@voith.com; Website: www.voithpaperfabricsindia.com

NOTICE OF 51ST ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 51st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 17, 2021 at 3:30 p.m. IST, through video conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), at deemed venue, at Registered Office of the Company at 113/114-A, Sector-24, Faridabad - 121005, Haryana, to transact the businesses as set out in the Notice of AGM. In Compliance with circular No. 14/2020 dated April 8, 2020, circular No. 17/2020 dated April 13, 2020, circular No. 20/2020 dated May 05, 2020 and circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), Government of India and SEBI circulars dated May 12, 2020 and January 15, 2021, the Company has e-mailed the Notice of 51st AGM along with the Annual Report 2020/21, to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant. **This year also the requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with by the regulators.**

Members holding shares in physical form or in dematerialized form may cast their vote electronically on the Ordinary Business, as set out in the Notice. Members, who have exercised their vote by Remote E-voting, may also attend the meeting but shall not be allowed to vote again at the meeting. However, Remote E-voting facility is optional and a member may cast the vote by E-voting while attending AGM through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM").

Cut-off date for the purpose of E-voting is Friday, 10th September, 2021 and a person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date, shall only be entitled to avail the facility of Remote E-voting as well as E-voting during the AGM.

The remote E-voting facility shall commence on Tuesday, 14th September, 2021 at 9:00 a.m. and shall end on Thursday, 16th September, 2021, 5:00 p.m. E-voting portal shall be blocked after the aforesaid date and time for voting. Once the vote is cast by the member on any resolution, the member shall not be allowed to change it subsequently.

Any person who acquires the shares after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date, may obtain the required login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com.

The Notice of AGM is also available on the company's website www.voithpaperfabricsindia.com and on CDSL's website www.evotingindia.com. In case of any queries or clarification relating to E-voting, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and E-voting manual available at www.evotingindia.com, under 'Help' section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any grievance relating to E-voting facility, members may contact the Company via email at investorcare.vfia@voith.com.

Further, in pursuance of Section 91 of the Companies Act, 2013, it may be noted that the Register of Members and Share transfer books of the company will remain closed from Saturday, 4th September, 2021 to Friday, 17th September, 2021 (both days inclusive) for determining the entitlement of shareholders to receive dividend for the year ended 31st March, 2021, if declared.

For Voith Paper Fabrics India Limited

Sd/-

C. S. Gugliani

Company Secretary

Membership No.: F4301

Date: 24th August, 2021
Place: Faridabad

MPDL LIMITED

(Formerly Known as Monnet Project Developers Limited)
Registered Office: 11/7, Mathura Road, Sector-37, Faridabad, HR-121003
Corp. Office: Unit No. 12, GF, Magnum Tower-1, Sector-58, Gurugram-122011, HR (India)
Ph: 0124-422234-35, Email: isc.mpdl@monnetgroup.com
Website: www.monnetgroup.com; CIN: L70102HR2002PLC097001

NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING

Notice is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 16th September, 2021 at 02:30 P.M. through video conferencing ("VC") or other audio visual means ("OAVM"), to transact the business as stated in the Notice of AGM. In view of the continuing COVID-19 pandemic, General Circular No. 14/2020 dated April 8th, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13th, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5th, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15th, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28th, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31st, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13th, 2021 (collectively "MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular no. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12th, 2020 and circular no. SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 dated January 15th, 2021 (collectively "SEBI Circulars"), have permitted the holding of AGM through VC/OAVM, without requiring the physical presence of the Members at a common venue. In compliance with these Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM.

In accordance with the aforesaid circulars, Notice of the AGM along with the Annual Report 2020-21 are being sent up by electronic mode to those members, whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agents/Depositories as on 08th September, 2021. The Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the FY 2020-21 is available on the website of the Company at www.monnetgroup.com as well as on the website of BSE at www.bseindia.com. The company has sent notice of AGM and Annual Report only through e-mail to the shareholders on 24th August, 2021.

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting is provided in the Notice of the AGM.

The remote e-voting shall commence from Monday, 13th September, 2021 at 09:00 a.m. and end on Wednesday, 15th September, 2021 at 5:00 p.m.

In case of Member(s) who have not registered their e-mail addresses with the Company/Depository, are requested to please follow the below instructions to register their e-mail address for obtaining Annual Report 2020-21 and login details for e-voting:

1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to Company/RTA email id.

2. For Demat shareholders please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-8 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) to Company/RTA email id.

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 09th September, 2021 to Thursday, 16th September, 2021 (both days inclusive).

The Board of Directors has appointed Mr. Devesh Kumar Vasisht, Partner of M/s. Sanjay Grover & Associates (CPN- 13700), failing him Ms. Priyanka, Partner at M/s. Sanjay Grover & Associates (CP No. 16187) having address at B-88, 1st Floor, Defence Colony, New Delhi-110024, as a Scrutinizer to scrutinize the remote e-voting and the e-voting at AGM in a fair and transparent manner.

Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. In case of any queries, you may refer to the Frequently Asked Question (FAQs) for Shareholders and remote e-voting user manual for Shareholders available at the Downloads sections of www.evoting.nsdl.com or contact Ms. Sarita Mote, NSDL through e-mail at evoting@nsdl.co.in or on Toll Free No.: 1800-222-990 or Mr. Amarjit, Senior Manager, MCS Share Transfer Agent Ltd., through email at admin@mcsregistrars.com or on Telephone No.: 011-41406149.

To support green initiative, Members who have not registered their email addresses so far or who want to update their email address, are requested to approach their respective DP (for electronic holding) or MCS Share Transfer Agent Ltd./Company (for physical holding) for receiving all communications electronically.

By order of the Board of Directors

MPDL LIMITED

(Formerly Known as Monnet Project Developers Limited)

Sd/-

Anurag Singh Rathore

Company Secretary

M.NO.- A52099

EXPRESS Careers

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रोपड़
INDIAN INSTITUTE OF TECHNOLOGY ROPAR
रूपनगर, पंजाब - 140001 / Rupnagar, Punjab-140001
Advertisement No. IITRPR/FACRECT/03/2021

Special Recruitment drive for faculty positions in SC/ST/OBC/EWS categories Indian Institute of Technology RoPAR invites applications from qualified candidates for the post of Assistant Professor Grade-I from the candidates belonging to SC/ST/OBC/EWS categories in the specific areas of specializations in the Departments of Biomedical Engineering, Chemistry, Chemical Engineering, Civil Engineering, Computer Science & Engineering, Electrical Engineering, Humanities & Social Sciences, Mathematics, Mechanical Engineering, Metallurgical and Materials Engineering and Physics.
For details regarding educational qualification, experience, areas of specialization, and other details, please visit the institute website <http://www.iitpr.ac.in/info/faculty-positions>.
The last date for submission of online applications is 24.09.2021 सुपरिस्टा/REGISTRAR

THE WATERBASE LIMITED

Regd Office : Ananthapuram Village T P Gudur Mandal, Nellore, Andhra Pradesh -524 344.
Ph : +91-91100018037 E-mail : investor@waterbaseindia.com
Website : www.waterbaseindia.com CIN : L0500AP1987PLC018436

NOTICE

Information regarding 34th Annual General Meeting (AGM) of The Waterbase Limited to be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM")

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of The Waterbase Limited ("the Company") will be held on Thursday, September 23, 2021 at 11:30 A.M. (IST) through VC / OAVM in compliance with all the applicable provisions of The Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set out in the Notice of the AGM. The Notice of the AGM and Annual Report for FY 2020-21 and other documents will be sent to the members electronically whose email addresses are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) / Depository Participant(s). The Notice of the AGM and Annual Report for FY 2020-21 will also be made available on the website of the Company www.waterbaseindia.com, on the websites of the Stock Exchange where the Equity Shares of the Company is listed, i.e., BSE Limited and the website of CDSL.

Participating in AGM through VC / OAVM and facility for E-Voting
Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only, which is being availed by the Company from Central Depository and Services Limited ("CDSL") E-voting website, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OAVM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering/updating E-mail ID:
Shareholders who have still not registered their e-mail ID are requested to get the same registered, as follows:
1) Shareholders holding shares in Physical Mode:
Shareholders holding shares in physical mode and who have not updated their e-mail address to the RTA of the Company, i.e. Cameo Corporate Services Limited, are requested to update their e-mail address through <https://investors.cameoindia.com> by providing the details of Folio number, Certificate number, PAN, E-mail ID and Mobile Number and any such details required in the web portal or alternatively by writing to the e-mail of the RTA at investor@cameoindia.com with a signed request letter mentioning the Folio Number, Name, Address, Mobile number, E-Mail along with self-attested scan copy of the PAN Card and Aadhaar Card / any other address proof of the Shareholder (eg.: Driving License, Election Identity Card, Passport).

2) Shareholders holding Shares in Dematerialized Mode:
Shareholders holding Shares in Dematerialized form and who have not registered their E-mail id, are requested to register their E-mail ID with the relevant Depository Participant(s).

In case of any queries / difficulties in registering the e-mail address, shareholders may write to investor@cameoindia.com clearly mentioning the Folio Number, Name and Contact Details.

Manner of voting on Resolutions placed before the AGM:
Shareholders will have an opportunity to cast their vote on the businesses set out in the Notice of the AGM only through electronic voting system. Detailed instructions and manner of remote e-voting and e-voting at the AGM will be provided in the AGM notice.

Cut-off / Record Date for Dividend and Book Closure:
The Shareholders may note that the Board of Directors, at its Meeting held on May 27, 2021, has recommended a Final Dividend of Re. 1/- (Rupee One only) per equity share each, fully paid up, for the FY 2020-21, subject to the approval of the Shareholders at the AGM.

The Dividend, if declared, will be paid (subject to tax deduction, if any, as per the prevailing Income Tax Laws) to the Shareholders whose names appear in the Register of Members / Beneficial owners with depositories of the Company as at close of business hours on Thursday, September 16, 2021.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 17, 2021, to Thursday, September 23, 2021 (both days inclusive) for AGM and for determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend (if any) for the Financial Year 2020-21.

Manner of Payment of Dividend, if declared at the AGM:
The Dividend, if approved, by the Shareholders at the AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their bank account details, Dividend Warrants / Demand Drafts will be sent to their registered addresses. To avoid delay in receiving dividend and to receive the dividend directly into their bank account, shareholders are requested to update their Bank details along with a request letter & a copy of PAN, Aadhaar and Cancelled Cheque with the Shareholder's name to the company's RTA at investor@cameoindia.com in respect of shares held in physical form and to their Depository Participant in case of shares held in electronic form.

The detailed instructions regarding the above will be provided in the Notice of the AGM and Shareholders are requested to take note of the same.

The notice of the 34th Annual General Meeting will be sent to the shareholders in accordance with the applicable provisions to their email addresses within the stipulated timelines.

For The Waterbase Limited

Sd/-

T.B Srikanth

Place : Chennai

Date : August 23, 2021

Company Secretary & Compliance Officer

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

SBI Life INSURANCE

NOTICE

21st ANNUAL GENERAL MEETING - ADDITIONAL INFORMATION INTIMATION

Members may note that the 21st Annual General Meeting (AGM) of the SBI Life Insurance Company Limited ("the Company") will be held on Friday, September 24, 2021 at 11:00 A.M. IST through Video-Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses set out in the Notice of the AGM without the presence of the members at a common venue.

AGM will be convened in accordance with the Section 108 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated January 13, 2021 and by Securities and Exchange Board of India dated January 15, 2021.

The notice of the 21st AGM and the Annual Report for the FY 2020-21 will be sent, through electronically only to those shareholders whose email addresses are registered with the Depository Participant's/Registrar & Share Transfer Agent/ the Company. Members holding shares in dematerialized form are requested to get their email addresses registered with the concerned depositories. Members holding shares in physical form are requested to furnish their email addresses and mobile number with the Company's Registrar & Share Transfer Agent (RTA), KFin Technologies Private Limited (Kfintech) (erstwhile known as Karvy Fintech Private Limited) at inward.ris@kfintech.com with copy to the Company at investor@sblife.co.in to get their email addresses registered. Members are requested to quote their DP ID & Client ID/Folio No., in case shares are held in dematerialized/physical form, as the case may be, in all correspondence with the RTA and/ the Company.

The Notice of the 21st AGM and Annual Report for the FY 2020-21 will also be made available on the Company's website www.sblife.co.in, website of the stock exchanges i.e. www.nseindia.com & www.bseindia.com and also on the website of Kfintech evoting.kfintech.com

The members will have an opportunity to cast their vote on all resolutions set forth in the notice of the AGM, through remote e-voting prior to the date of the AGM and e-voting during the AGM. The manner and the procedures of e-voting for members holding shares in physical form, dematerialized form and for members who have not registered email addresses will be provided in the Notice to the members.

The 21st AGM notice will be sent to the members in accordance with the applicable laws on their registered email address in due course.

For SBI Life Insurance Company Limited

S/d

Vinod Koyande

Company Secretary

ACS 33696

Date: : August 24, 2021

Place: Mumbai

Trade logo displayed above belongs to State Bank of India and is used by SBI Life under license. SBI Life Insurance Co. Ltd. Registered Office & Corporate Office: Natraj , M. V. Road & Western Express Highway Junction, Andheri (East), Mumbai - 400069. IRDAI Regd. No. 111. CIN: L99999MH2000PLC129113. Phone number: (91-22) 61910000. Fax No. (91-22) 61910517. Website: www.sblife.co.in | Email Id: investor@sblife.co.in

Bokaro Power Supply Co. (P) Ltd.
(A Joint Venture of SAIL & DVC)
Old Administrative Building, ISPAT Bhawan,
Bokaro Steel City, Jharkhand
CIN No. : U40300DL2001PTC112074

Availability of Fly Ash / Pond Ash in BPSCL is displayed in the company's website www.bpscl.com. Firms interested in lifting Fly Ash / Pond Ash may refer to the same.

NOTICE
IN THE HIGH COURT OF ANDHRA PRADESH AT AMARAVATI
COMS. No.1 & 2 OF 2020
AND
C.S. NO.3 OF 2019

COMS NO.1 OF 2020
1) North of England Protection and Indemnity Association Limited (NEPIA), registered under the Laws of United Kingdom having their office at 100 The Quayside, Newcastle Upon Tyne, NE1 3DU.
2) Dilbagh Singh Gahlaut, an Indian National, Master of M.V. DARSHANI PREM, having his address at D-103, Maestros, Salunke Vihar Road, Wanawadi, Pune - 411040 - represented by North of England Protection and Indemnity Association Limited (NEPIA), as Power of Attorney Holders through their authorized representative Mr.Sunil D'Souza and 18 others. ... Plaintiffs

COMS NO.2 OF 2020
*Cap. Dilbagh Singh Gahlaut and 14 others. ... Plaintiffs

M.V. DARSHANI PREM (IMO No.9471824), Offshore Supply Vessel flying the Flag of India and presently at the Port and Harbour of Kakinada within the territorial waters of India and within the Admiralty Jurisdiction of this Hon'ble Court... and two others. ... Defendants

M.V. DARSHANI PREM (IMO No.9471824) and another. ... Defendants
C.S. NO.3 OF 2019

*KAKINADA MARINE AND OFFSHORE COMPLEX LTD., represented by its Authorised Signatory, Mr.Bodapu Naveen Naga Kiran. ... Plaintiff

DARSHANI PREM (imo No.9471824) represented by its Managing Director & CEO, 2nd Floor, South Building, Beach Road, Kakinada and two others. ... Defendants

In pursuance to the orders dated 22.07.2021 and 16.08.2021 passed by Hon'ble Sri Justice M. Venkata Ramana of the Hon'ble High Court of Andhra Pradesh, Amaravati in I.A.No.2 of 2020 in COMS No.1 of 2020, the Registrar (Judicial), High Court of Andhra Pradesh has been directed to auction the vessel M.V. DARSHANI PREM (IMO No.9471824) described hereunder, lying at the port of Kakinada, Andhra Pradesh by inviting Bids in Sealed covers quoting in US Dollars at his Office situated on the second floor of the High Court of Andhra Pradesh, Nellore, Amaravati - 522237.

ANNEXURE - I
"M.V. DARSHANI PREM" Vessel IMO 9471824" with the following particulars:
1) Call Sign "AVBA"
2) Year of Built & Place- 2007 & CHINA
3) IMO No: 9471824
4) LOA: 114.60 metres
5) Breadth: 21.00 metres
6) Depth: 9.20 metres
7) Summer Dead Weight: 9492 metric tons
8) Main Engine: WUXI ANTAI POWER MACHINERY CO. LTD., G16VCG220(21B) Diesel Engine 2 x4412 KW
9) Dredge Capacity: 7226 M3
10) Classification Society - Expired
11) Type of Vessel: TSHD DREDGER
12) Bunkers on Board - Approximately as on 30.12.2019 - Diesel Oil - 3.80 metric ton; Lube/Oil - 34 Itrs.
13) P & I Club - Expired
14) Net Tonnage - 2183 Tons
15) Gross Tonnage - 7277 Tons
16) Owner of the Vessel - Mercator Limited
17) Flag - Indian
18) Port of Registry - Mumbai
19) Is being sold in "As is where is, what is there is" basis. All risks, costs, charges, fees expenses of any kind involved in the removal of the Vessel from her present position will be solely to the account of the successful bidder. The sale of above vessel is in pursuance of orders of the High Court of Andhra Pradesh, Amaravati, dated 22.07.2021 and 16.08.2021 in I A No.2 of 2020 in COMS Nos.1 & 2 of 2020 and C.S.No.3 of 2019 respectively.

Tender forms indicating the sale condition can be obtained from the office of the Assistant Registrar (Sri K. Tata Rao), High Court of Andhra Pradesh, Amaravati on all working days till 4.15 pm between 26.08.2021 and 16.09.2021 and can also be downloaded from the website of Kakinada Port Trust (ports.ap.gov.in), Kakinada Seaports Limited (www.kakinadaseaports.in).

The reserve price is fixed at Rs.12 crores (Rupees Twelve Crores only). The sealed tenders shall reach the Registrar (Judicial) before 5.00 pm on 16.09.2021.

Sd/-
REGISTRAR (PROTOCOL)
IC REGISTRAR (JUDICIAL)
HIGH COURT OF ANDHRAPRADESH

ANNEXURE - II
1. The vessel will be sold in "AS IS WHERE IS, WHAT IS THERE IS" basis.
2. The sale shall be free of all liens including Maritime lien and statutory liens, all encumbrances and other claims against the said vessel or her owner.
3. The sealed tender should be superscribed "TENDER FOR THE PURCHASE OF M.V. DARSHANI PREM" and addressed to the Registrar (Judicial), High court of Andhra Pradesh, Amaravati, delivered either in person or by registered post with acknowledgment due so as to reach him by 5.00 pm on 16.09.2021.
4. All the tenders received after the due date and time will be summarily rejected.
5. Telegraphic/telex/e-mail offers are not acceptable.
6. The intending bidders shall give their offer(s) in a sealed cover along with Earnest Money Deposit of Rs.3,00,00,000/- (Rupees Three Crores only) (in USD only), which is 25% of the reserve price fixed by the High Court at Rs.12 crores, by way of wire transfer (foreign inward remittance) to State Bank of India, Guntur Main Branch, Account Number 3869202369, swift code SBININBB181, Routing number SB

